



सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-अ

वर्ष ११, अंक ३२]

बुधवार, मार्च १९, २०२५/फाल्गुन २८, शके १९४६

[पृष्ठे ४, किंमत : रुपये १५.००

असाधारण क्रमांक ९१

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

विधि व न्याय विभाग

मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मुंबई ४०० ०३२, दिनांक १२ मार्च २०२५.

अधिसूचना

महाराष्ट्र दिवाणी न्यायालय अधिनियम.

क्रमांक न्यास्थाप-२०२४/प्र.क्र. ११३/कार्यासन-१२.—महाराष्ट्र दिवाणी न्यायालय अधिनियम (१८६९ चा १४) याची कलमे १४ व १९ यांद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, आणि याबाबतीत यापूर्वी काढलेल्या सर्व अधिसूचना, जेथवर त्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण महसुली तालुक्याशी संबंधित असतील तेथवर, त्यांमध्ये अंशतः फेरबदल करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे, दिनांक १६ मार्च, २०२५ पासून, असे निर्देश देत आहे की,—

(क) पैठण येथे जिल्हा न्यायाधीशाचे न्यायालय असेल आणि जिल्हा न्यायाधीश-१ पैठण हे उक्त न्यायालयाचे अध्यक्ष असतील;

(ख) उक्त न्यायालयाच्या सर्वसाधारण अधिकारितेच्या स्थानिक सीमा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण महसुली तालुक्यात समाविष्ट असलेल्या दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पैठण यांच्या न्यायालयाच्या विद्यमान अधिकारितेशी समव्यापी असतील; आणि

(ग) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण महसुली तालुक्याच्या बाबतीत, प्रधान जिल्हा न्यायाधीश, औरंगाबाद यांचे सर्व अधिकार, उक्त अधिनियमाच्या कलम ९ अन्वये प्रधान जिल्हा न्यायाधीश यांच्याकडे निहित असलेल्या अधिकारांखेरीज आणि त्यास योग्य वाटतील अशी प्रकरणे जिल्हा न्यायाधीश, पैठण यांच्याकडे सोपविण्याच्या किंवा स्वतःहून निकालात काढण्याच्या किंवा सक्षम अधिकारितेच्या इतर न्यायालयाकडे सोपविण्याच्या त्याच्या अधिकारांखेरीज, पैठण येथील उक्त जिल्हा न्यायाधीश-१ यांचेकडे निहित असतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

विलास वसंत गायकवाड,
शासनाचे विधि सल्लागार-नि-सहसचिव.

LAW AND JUDICIARY DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 12th March 2025.

NOTIFICATION**MAHARASHTRA CIVIL COURTS ACT.**

No. Nyasthapa 2024/CR-113/Desk XII.—In exercise of the powers conferred by sections 14 and 19 of the Maharashtra Civil Courts Act (XIV of 1869), and of all other powers enabling it in this behalf; and in partial modification of all earlier notifications issued in this behalf, in so far as they relate to the revenue talukas of Paithan in Chhatrapati Sambhajnagar District, the Government of Maharashtra, hereby directs that with effect from the 16th March, 2025,—

(a) there shall be a Court of District Judge at Paithan in the revenue District of Chhatrapati Sambhajnagar and the said Court shall be presided over by the District Judge -1;

(b) the local limits of the ordinary jurisdiction shall be co-extensive with the existing jurisdiction of Court of Civil Judge, Junior Division, Paithan comprising the revenue taluka of Paithan in Chhatrapati Sambhajnagar District; and

(c) all the powers of Principal District Judge, Aurangabad in respect of revenue taluka of Paithan in Chhatrapati Sambhajnagar District shall vest in the said District Judge-1, except those vested in the Principal District Judge, under section 9 of the said Act and except his power to assign to District Judge, at Paithan or withdraw unto himself or to assign to another Court of competent jurisdiction, such matters as he thinks fit.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VILAS V. GAIKWAD,
Legal Advisor-cum-Joint Secretary to Government.

विधि व न्याय विभाग

मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मुंबई ४०० ०३२, दिनांक १२ मार्च २०२५.

अधिसूचना

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३.

क्रमांक न्यास्थाप-२०२४/प्र.क्र. ११३/कार्यासन-१२.— भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ (२०२३ चा ४६) महाराष्ट्र राज्यास लागू असताना, त्याच्या कलम ७ आणि कलम ८ यांद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा, आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून; आणि याबाबतीत यापूर्वी काढलेल्या सर्व अधिसूचना, जेथवर त्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण महसुली तालुक्याशी संबंधित असतील तेथवर, त्यामध्ये, अंशतः फेरबदल करून, मुंबई येथील अधिकारितेच्या उच्च न्यायालयाशी विचारविनिमय केल्यानंतर, महाराष्ट्र शासन, याद्वारे, दिनांक १६ मार्च, २०२५ पासून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण महसुली तालुक्यासाठी पैठण सत्र विभागाची, त्याच्या सीमेअंतर्गत उद्भवणाऱ्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी निर्मिती करित आहे. सत्र न्यायाधीश, औरंगाबाद हे, पैठण येथील सत्र उप विभागाचे देखील सत्र न्यायाधीश असतील आणि त्यास, उक्त सत्र उप विभागाकडील प्रकरणे स्वतः निकाली काढण्याचे किंवा सक्षम अधिकारिता असलेल्या इतर कोणत्याही न्यायालयाकडे सोपविण्याचे अथवा त्यास योग्य वाटतील अशी कोणतीही प्रकरणे, पैठण येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीशाकडे सोपविण्याचे अधिकार असतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

विलास वसंत गायकवाड,
शासनाचे विधि सल्लागार-नि-सहसचिव.

LAW AND JUDICIARY DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 12th March 2025.

NOTIFICATION

BHARTIYA NAGRIK SURAKSHA SANHITA, 2023.

No. Nyasthapa 2024/CR-113/Desk XII.—In exercise of the powers conferred by section 7 read with sub-section (1) of Section 8 of the Bhartiya Nagrik Suraksha Sanhita 2023, (46 of 2023), in its application to the State of Maharashtra, and all other powers enabling it in this behalf; and in partial modification of all the earlier notifications issued in this behalf, in so far as they relate to revenue tahsil of Paithan in Chhatrapati Sambhajnagar District, the Government of Maharashtra in consultation with the High Court of Judicature at Bombay, hereby creates with effect from the 16th March, 2025, sessions Division, Paithan in Chhatrapati Sambhajnagar District for the revenue tahasil of Paithan for trial of cases arising within the limits of the said Sessions Division. The Sessions Judge, Aurangabad shall also be Sessions Judge for the Sessions sub-division at Paithan and shall have the powers to withdraw unto himself or to assign to any other Court of competent jurisdiction, cases from the said Sessions Division, or to assign unto the Additional Sessions Judge at Paithan, any such cases as he thinks fit.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VILAS V. GAIKWAD,
Legal Advisor-cum-Joint Secretary to Government.